

दावा दाखल दिनांक : ३१/०३/२०२२
दावा नोंदणी दिनांक : ३१/०३/२०२२
निकाल दिनांक : २६/०५/२०२२
दावा कालावधी : दि./ म./ वर्षे
: २६/०१/००

**मे.न्यायाधीश सहकार न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयांत.
(मा. श्रीमती पी.एस.भोसले - न्यायाधीश यांचे समोर)**

लवाद दावा क्रमांक ९६/२०२२

भैरवनाथ दुध उत्पादकांची ग्रामिण बिगर शेती
सहकारी पतसंस्था मर्या; निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
तर्फे व करीता माहितगार इसम- श्री. बाबाजी सबाजी वाघमारे
वय : ४२ वर्षे, धंदा : नोकरी.
रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

---- वादी

विरुद्ध

- १) तुकाराम यशवंत शेते
वय : ३५ वर्षे, धंदा : व्यवसाय.
- २) विकास संभाजी लंके
वय : ४३ वर्षे, धंदा : व्यवसाय.
- ३) शंकर कृष्णा वरखडे
वय : ३५ वर्षे, धंदा : व्यवसाय.
सर्व प्रतिवादी रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

---- प्रतिवादी

दावा वसुलीकरीता रक्कम रुपये २,५१,२०२/-

वादीतर्फे वकील श्री.नवनाथ किसन नरसाळे.
प्रतिवादी क्र. १ ते ३ गैरहजर, एकतर्फी.

नि काल प त्र

(पारीत दि. २६/०५/२०२२)

१) वादी संस्थेने प्रस्तुतचा दावा हा प्रतिवादी क्र. १ ते ३ विरुद्ध रक्कम
रु.२,५१,२०२/- आणि त्यावर पुढील व्याज द.सा.द.शे १७% दराने दि.३१/०३/२०२१
पासून सर्व रक्कम वसुल होईपर्यंत तसेच या दाव्याचा खर्च यांचे वसुलीसाठी प्रतिवादी
विरुद्ध केलेला आहे.

- २) वादीच्या दाव्याची माहीती संक्षिप्त स्वरूपात खालीलप्रमाणे.
- वादी पतसंस्था ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये नोंदविलेली पतसंस्था असून दाव्यातील कथनाप्रमाणे प्रतिवादी क्र. १ ते ३ हे वादीचे सभासद आहेत. प्रतिवादी क्र. १ यांनी वादी संस्थेकडून दि.३०/०१/२०१८ रोजी रक्कम रु.१,५०,०००/- चे कर्ज द.सा.द.शे. १५% व्याज दराने घेतले असून थकबाकी झाल्यास थकित रक्कमेवर द.सा.द.शे. २% दंडनिय व्याज आकारण्याचाही करार आहे. सदर कर्जाकरीता प्रतिवादी नं. २ व ३ हे जामिनदार राहिले असून सर्व प्रतिवादींनी कर्जाचे दस्त जसे --कर्ज मागणी अर्ज, कर्ज रोखा, वचन चिठ्ठी, जामीन रोखा, वगैरे दस्त लिहून व सही करून वादीस दिलेले आहेत. परंतु प्रतिवादी यांनी कराराप्रमाणे परतफेड नियमित केली नाही व कर्ज थकविले आणि म्हणून वादीस सदरचा दावा दाखल करणे भाग पडले.
- ३) सर्व प्रतिवादींना सुनावणी समन्स ची बजावणी योग्यरित्या झाली. प्रतिवादी क्र. १ ते ३ हे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध निशाणी-१ वर एकतर्फी आदेश पारित करण्यात आला.
- ४) वादींनी निशाणी-०९ वर पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व निशाणी-१२ वर पुरावा बंदची पुरविस दाखल केली.
- ५) वादी संस्थेच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
- ६) प्राप्त परिस्थितीमध्ये वादी संस्थेची दाव्यातील कथने व दाखल कर्जाचे दस्त याचे अनुषंगाने खालीलप्रमाणे कारणमीमांसा देणेत येत आहे.

का र ण मि मां सा

- ७) वादी संस्था यांनी त्यांचे अधिकृत अधिकारी **श्री. बाबाजी सबाजी वाघमारे** यांचे शपथेवरील पुराव्याचे प्रतिज्ञापत्र **निशाणी-९** ला दाखल केले आहे. प्रतिज्ञापत्रामध्ये सदर साक्षीदाराने कर्जाबाबतच्या दाव्यातील कथनांचे पुनरुच्चारण केले. त्यांचे कथनांचे पृष्ठार्थ साक्षीदाराने दाव्यासोबत वादी संस्थेच्या ठरावाच्या नक्कल तसेच कर्जासंबंधीचे कागदपत्रे जसे-- कर्ज मागणी अर्ज, कर्ज करारनामा, वचन चिठ्ठी, तसेच प्रतिवादींना पाठविलेल्या नोटीसची प्रत व त्याच्या पोहोच/परत आलेली पाकीटे आणि कर्ज खाते उताऱ्याची प्रत इ. दस्त निशाणी- ३ च्या यादी सोबत दाखल केलेले असून सदर

दस्तांना निशाणी- डी-१ ते डी-१० देण्यात आले. कर्ज दस्तांवर प्रतिवादी क्र. १ ते ३ यांच्या अनुक्रमे कर्जदार व जामिनदार म्हणून सहा असून दाव्यात नमुद कर्जप्रकरणाचा उल्लेख आहे. प्रतिवादींना न्यायिक संधी देऊनही त्यांनी वादीचा पुरावा खोडून काढला नाही. कर्जाच्या दस्तांवरून वादी यांनी प्रतिवादी नं. १ यांस दाव्यात नमुद कर्ज रक्कम **रु.१,५०,०००/- दि.३०/०१/२०१८** रोजी द.सा.द.शे. **१५%** व्याज दराने व थकबाकी झाल्यास द.सा.द.शे. **२%** दंडनिय व्याज देण्याचे व त्यास प्रतिवादी क्र.२ व ३ हे जामिनदार राहिल्याचे आणि वर नमुद केलेले सर्व करार व कागदपत्रे शाबित केल्याचे सिध्द होत आहे.

८) वादींनी निशाणी डी-१० वर खाते उतारा दाखल केला असून सदर खाते उताऱ्यानुसार **दि.३०/०१/२०१८** रोजी नावे रक्कम **रु.१,५०,०००/-** नोंद असून पुढील नोंदी जमा व नावे बाजुस नियमित घेतलेल्या असून **दि.३१/०३/२०२१** अखेर व्याजासह एकुण रक्कम **रु.२,४९,७०२/-** येणे बाकी दिसून येते. वादींनी दाव्यात व पुराव्याच्या प्रतिज्ञापत्रात प्रतिवादींकडून **दि.३१/०३/२०२१** अखेर येणे बाकी रक्कम **रु.२,४९,७०२/-** व नोटीस खर्च रक्कम **रु.१,५००/-** मिळून होणारी एकुण रक्कम **रु.२,५१,२०२/-** व सदर रक्कमेवर **दि.३१/०३/२०२१** पासून द.सा.द.शे. **१७%** प्रमाणे व्याज वसूल होऊन मिळणेबाबत मागणी केली आहे. मात्र खाते उताऱ्याचे अवलोकन केले असता वादी संस्थेने **दि.३१/०३/२०२१** पर्यंत व्याजाची आकारणी केल्याचे दिसून येते. सबब वादी प्रतिवादी नं.१ ते ३ यांच्याकडून वैयक्तिक व संयुक्तिकपणे **दि.३१/०३/२०२१** अखेर व्याजासह एकुण येणे रक्कम **रु.२,४९,७०२/-** व नोटीस खर्च रक्कम **रु.१,५००/-** मिळून होणारी एकुण रक्कम **रु.२,५१,२०२/-** आणि थकीत मुद्दल कर्ज रक्कमेवर द.सा.द.शे. **१५%** व्याज दराने व **२%** दंडनिय व्याजदराने **दि.०१/०४/२०२१** पासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत वसूल करण्यास पात्र आहे. तसेच दाव्याचा खर्च अंतिम आदेशानुसार प्रतिवादींनी वादीस देणेचा आहे.

वरील कारणमीमांसेवरून मी, खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.

आदेश

- १) दावा मंजूर करण्यात येत आहे.
- २) वादी यांनी रक्कम रु. २,५१,२०२/- आणि थकीत मुद्दल कर्ज रकमेवर पुढील व्याज द.सा.द.शे. १५% दराने व २% दंडनिय व्याजदराने दि.०१/०४/२०२१ पासून संपूर्ण निवाडा रक्कम फिटेपर्यंत आणि या दाव्याचा खालील तपशिलाप्रमाणे होणारा कोर्ट खर्च प्रतिवादी क्र. १ ते ३ यांच्याकडून वैयक्तिक व संयुक्तकरित्या वसूल करावयाची आहे.
कोर्ट फी स्टॅम्प रक्कम रु.३,५१५/-
- ३) येणेप्रमाणे निवाडा तयार करण्यात यावा.

स्थळ : अहमदनगर
दिनांक २६/०५/२०२२

(श्रीमती पी.एस.भोसले)
न्यायाधीश,
सहकार न्यायालय, अहमदनगर.

**मे.न्यायाधीश सहकार न्यायालय, अहमदनगर यांचे न्यायालयांत.
(मा.श्रीमती पी.एस.भोसले - न्यायाधीश यांचे समोर)**

लवाद दावा क्रमांक ९६/२०२२

भैरवनाथ दुध उत्पादकांची ग्रामिण बिगर शेती
सहकारी पतसंस्था मर्या; निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.
तर्फे व करीता माहितगार इसम- श्री. बाबाजी सबाजी वाघमारे
वय : ४२ वर्षे, धंदा : नोकरी.
रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

---- वादी

विरुद्ध

- १) तुकाराम यशवंत शेते
वय : ३५ वर्षे, धंदा : व्यवसाय.
- २) विकास संभाजी लंके
वय : ४३ वर्षे, धंदा : व्यवसाय.
- ३) शंकर कृष्णा वरखडे
वय : ३५ वर्षे, धंदा : व्यवसाय.
सर्व प्रतिवादी रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर.

---- प्रतिवादी

नि वा डा

ज्याअर्थी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ९१ अन्वये वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान वरील दाव्याचे कारण झाल्यावरून मी वरील पक्षकारांना समन्स बजावून दाव्याची योग्य ती कायदेशीर चौकशी करून व माझे पुढे आलेल्या पुराव्या वरून दिलेल्या न्यायनिर्णय/निकालपत्रास अनुसरून खालीलप्रमाणे निवाडा देण्यात येत आहे.

१) दावा मंजूर करण्यात येत आहे.

- २) वादी यांनी रक्कम **रु. २,५१,२०२/-** आणि थकीत मुद्दल कर्ज रकमेवर पुढील व्याज द.सा.द.शे. **१५%** दराने व **२%** दंडनिय व्याजदराने **दि.०१/०४/२०२१** पासून संपूर्ण निवाडा रक्कम फिटेपर्यंत आणि या दाव्याचा खालील तपशिलाप्रमाणे होणारा कोर्ट खर्च प्रतिवादी क्र. १ ते ३ यांच्याकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्या वसूल करावयाची आहे.
कोर्ट फी स्टॅम्प रक्कम रु.३,५१५/-

स्थळ : अहमदनगर.
दिनांक : २६/०५/२०२२

(श्रीमती पी.एस.भोसले)
न्यायाधीश,
सहकार न्यायालय, अहमदनगर.